

PRESS RELEASE

Bank of Maharashtra declares net profit of Rs. 81.09 Crores for Q1 of F.Y. 2019-20

Pune, 29th July, 2019: The Board of Directors of Bank of Maharashtra announced the financial results for Quarter ended June 30, 2019.

Shri. A. S. Rajeev MD & CEO while addressing about the financial result of first quarter of FY 2019-20, informed that the bank earned net profit of Rs. 81.09 Crores in June 2019 quarter. It was possible on account of improvement in interest income, other income and containing the interest expenses. The bank has also increased its operating profit by 40.00% to Rs. 658.45 Crores on YOY basis.

He further informed that Bank has given focus to the areas like increasing the RAM segment (Retail, Agriculture & MSME), Recovery and arresting slippage. While discussing the future strategy he elaborated that the Bank has setup goal to double its business in five years.

Key Performance Highlights:

Q¹, June 2019 v/s. Q¹, June 2018

Profitability:

- Net interest income increased by 16.11%.
- Net Interest Margin (NIM) improved to 2.59% from 2.33%.
- Operating Profit increased to Rs. 658.45 Crores as against Rs. 470.32 Crores showing a growth rate of 40%.
- The cost of deposit has come down by 11 basis points to 4.88% from 4.99%.
- Non-Interest income rose to Rs. 419.24 as against Rs. 346.55 Crores showing a growth of 20.98%.
- Net Profit of Rs. 81.09 Crores as against net loss of Rs. 1119.00 Crores.

Business:

- Total business stood at Rs. 231972.52 Crores as compared to Rs. 219458.33 Crores showing increase of 5.70%.
- Total deposits stood at Rs. 138940.94 Crores as against Rs. 135410.85 Crores showing a growth of 2.61%.
- Gross advances stood at Rs. 93031.58 Crores as against Rs. 84047.48 Crore showing a growth of 10.69%.
- RAM (Retail, Agriculture & MSME) advances share in the loan book stood at 50.24%.
- CASA deposits constitute 48.08% of total deposits as compared to 46.33%.

NPA Management:

- As on 30.06.2019 Gross NPA stood at Rs. 16649.58 Crores (17.90% of gross advances) and Net NPA stood at Rs. 4856.27 Crores (5.98% of net advances). Gross NPA and Net NPA Ratio as on 31.03.2019 stood at 16.40% and 5.52% respectively.
- Cash recovery and up-gradations in Q1 of FY 2019-20 stood at Rs. 436.00 Crores.
- Provision Coverage Ratio has improved to 81.24% from 62.19%. PCR as on 31st March 2019 was 81.49%.

Capital Adequacy:

- CRAR stood at 11.69% as compared to 10.14%. CRAR as on 31.03.2019 was 11.86%
- CET 1 stood at 9.68% as compared to 8.03%. CET 1 as on 31.03.2019 was 9.88%

प्रेस विज्ञप्ति

**बैंक ऑफ महाराष्ट्र द्वारा वित्तीय वर्ष 2019-20 की पहली तिमाही के लिए
रु.81.09 करोड़ के निवल लाभ की घोषणा**

पुणे 29 जुलाई, 2019 : बैंक ऑफ महाराष्ट्र के निदेशक मंडल द्वारा 30 जून, 2019 को समाप्त तिमाही के लिए वित्तीय परिणामों की घोषणा की गई।

श्री ए. एस. राजीव, प्रबंध निदेशक एवं सीईओ ने वित्तीय वर्ष 2019-20 के प्रथम तिमाही के वित्तीय परिणाम पर संबोधित करते हुए सूचित किया कि बैंक ने जून 2019 तिमाही में रु.81.09 करोड़ का निवल लाभ अर्जित किया। यह ब्याज आय, अन्य आय और ब्याज व्यय में नियंत्रण में सुधार के कारण संभव हुआ। बैंक के परिचालन लाभ में 40.00% की वृद्धि हुई और यह वर्ष दर वर्ष आधार पर बढ़कर रु.658.45 करोड़ हो गया।

उन्होंने आगे सूचित किया कि बैंक ने आरएएम खंड (रिटेल, कृषि व एमएसएमई), वसूली में बढ़ौतरी और स्लीपेज को रोकने जैसे क्षेत्रों पर अपना ध्यान केंद्रित किया। भविष्य की रणनीति पर चर्चा करते हुए उन्होंने सूचित किया कि बैंक ने पाँच वर्षों में अपने व्यवसाय को दुगुना करने का लक्ष्य निर्धारित किया है।

मुख्य कार्य-निष्पादन विशेषताएं :

(जून 2019 तिमाही बनाम जून 2018 तिमाही)

लाभप्रदता:

- निवल ब्याज आय में 16.11% की वृद्धि हुई।
- निवल ब्याज मार्जिन (एनआईएम) 2.33% से बढ़कर 2.59% हो गया।
- परिचालन लाभ 40% की वृद्धि दर्ज करते हुए रु.470.32 करोड़ की तुलना में बढ़कर रु.658.45 करोड़ हो गया।
- जमाराशियों की लागत 4.99% से 11 आधार अंक कम होकर 4.88% हो गई।
- गैर-ब्याजी आय 20.98% की वृद्धि दर्ज करते हुए रु.346.55 करोड़ की तुलना में बढ़कर रु.419.24 करोड़ हो गई।
- रु.1119.00 करोड़ निवल हानि की तुलना में निवल लाभ रु.81.09 करोड़ रहा।

व्यवसाय :

- कुल व्यवसाय 5.70% की वृद्धि दर्ज करते हुए रु.219458.33 करोड़ की तुलना में रु.231972.52 करोड़ रहा।
- कुल जमाराशियां 2.61% की वृद्धि दर्ज करते हुए रु.135410.85 करोड़ की तुलना में रु.138940.94 करोड़ रहीं।
- सकल अग्रिम 10.69% की वृद्धि दर्ज करते हुए रु.84047.48 करोड़ की तुलना में रु.93031.58 करोड़ रहे।
- ऋण बही में आरएएम (रिटेल, कृषि व एमएसएमई) अग्रिमों का अंश 50.24% रहा।
- कुल जमाराशियों में कासा जमाराशियों का हिस्सा 46.33% की तुलना में 48.08% रहा।

अनर्जक आस्ति प्रबंधन :

- 30.06.2019 को सकल एनपीए रु.16649.58 करोड़ (सकल अग्रिमों का 17.90%) और निवल एनपीए रु.4856.27 करोड़ (निवल अग्रिमों का 5.98%) रहे। 31.03.2019 को सकल एनपीए और निवल एनपीए अनुपात क्रमशः 16.40% और 5.52% रहे।

- वित्तीय वर्ष 2019-20 की पहली तिमाही में नकद वसूली और अपग्रेडेशन रू.436.00 करोड़ रहे।
- प्रावधान कवरेज अनुपात 62.19% से सुधरकर 81.24% हो गया। 31 मार्च, 2019 को यह 81.49% था।

पूंजी पर्याप्तता :

- सीआरएआर 10.14% की तुलना में 11.69% रहा। 31.03.2019 को सीआरएआर 11.86% था।
- सीईटी1 8.03% की तुलना में 9.68% रहा। सीईटी1 31.03.2019 को 9.88% था।

प्रसिद्धीसाठी

आर्थिक वर्ष 2019-20 जून पहिल्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रने कमावला 81.09 कोटी रूपयांचा निव्वळ नफा

पुणे, 29 जुलै 2019: बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने वित्तीय वर्ष 2019-20 जून प्रथम तिमाहीचे आर्थिक निकाल आज जाहीर केले.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए. एस. राजीव यावेळी बोलताना म्हणाले की, बँकेने जून 2019 या वित्तीय वर्षाच्या प्रथम तिमाहीमध्ये 81.09 कोटी रूपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. व्याजवरील उत्पन्न आणि इतर उत्पन्न यातील वाढ व व्याजावरील खर्च यामधील कपातीमुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

वार्षिक आधारावर बँकेच्या कार्यान्वयन नफ्यामध्ये सुद्धा 40 टक्यांनी वृद्धी होवून तो 658.45 कोटी रुपये इतका झाला आहे असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कार्यक्षमतेमध्ये सुधार, कृषी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) तसेच किरकोळ (रिटेल) कर्जे (RAM-Retail, Agri & MSME) याबरोबरच कर्ज वसुलीसाठी मूल्यवर्धित उपायांचे सशक्तीकरण आणि थकीत कर्जे कमी करण्यावर बँक अधिक लक्ष केन्द्रित करणार आहे. भाविष्यामधील योजनांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, येत्या पाच वर्षात बँकेचा व्यवसाय दुप्पट होण्याची रणनीती बँकेने आखली आहे.

कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये:

तुलना - जून 2019 प्रथम तिमाही आणि जून 2018 प्रथम तिमाही

नफा:

- निव्वळ व्याज उत्पन्नामध्ये 16.11% ने वाढ झाली आहे.
- निव्वळ व्याजामधील अंतर (नेट इंटरेस्ट मार्जिन) यामध्ये 2.33% वरून 2.59% इतकी सुधारणा झाली आहे.
- कार्यान्वयन नफ्यामध्ये 470.32 कोटी रूपयांच्या तुलनेत वाढ होवून तो 658.45 कोटी रुपये झाला आहे. ही वृद्धी 40% इतकी आहे.
- ठेवीवरील मूल्य 11 बेसिस प्वाइंटसने घटून 4.99% वरून 4.88% झाले आहे.
- गैर व्याजेतर उत्पन्नामध्ये गतवर्षाच्या 346.55 कोटी रूपयांच्या तुलनेत 419.24 कोटी रूपयांची म्हणजे 20.98 टक्के इतकी वाढ झाली आहे.
- गतवर्षाच्या 1119.00 कोटी रूपयांच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेमध्ये या तिमाहीत निव्वळ नफा रु. 81.09 कोटी झाला आहे.

व्यवसाय:

- बँकेचा एकूण व्यवसाय रु. 2, 31,972.52 कोटी झाला आहे. गतवर्षी 30 जून रोजी एकूण व्यवसाय रु 2,19,458.33 कोटी होता. ही वाढ 5.70% इतकी झालेली आहे.
- बँकेच्या एकूण ठेवी रुपये 1,35,410.85 कोटी होत्या त्यात 2.61 टक्यांची वाढ होवून त्या 1,38,940.94 कोटी रुपये झाल्या आहेत.
- एकूण कर्जे रु 84,047.48 कोटींच्या तुलनेत 30 जून 2019 अखेरीस रु 93,031 कोटी झाल्या आहेत आणि ही वाढ 10.69% इतकी आहे.

- कृषी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच किरकोळ (रिटेल) कर्जे (RAM-Retail, Agri& MSME) यांचे एकूण कर्जाच्या तुलनेत प्रमाण 50.24% झाले आहे.
- एकूण ठेवींच्या तुलनेत कासा ठेवी (बचत आणि चालू जमा खाते) ठेवी 46.33% वरून 48.08% कासा ठेवी झाल्या आहेत.

थकीत कर्जे व्यवस्थापन:

- 30.06.2019 रोजी बँकेची एकूण थकीत कर्जे रुपये 16,649.58 (एकूण कर्जाच्या 17.90%) आणि निव्वळ थकीत कर्जे रुपये 4,856.27 कोटी (निव्वळ कर्जाच्या 5.98%) आहेत. दिनांक 31.03.2019 रोजी एकूण कर्जे आणि निव्वळ कर्जाचे प्रमाण अनुक्रमे 16.40% आणि 5.52% इतके होते.
- वित्तीय वर्ष 2019-20 च्या पहिल्या तिमाहीत झालेली रोख वसूली आणि नियमितीकरण (अपग्रेडेशन) रुपये 436 कोटी आहे.
- संरक्षक तरतूद गुणोत्तरामध्ये (प्रोव्हिजन कवरेज रेशो) लक्षणीय वर्धित सुधारणा झाली आहे. हे गुणोत्तर 62.19% वरून 81.24% झाले आहे. 31 मार्च 2019 रोजी संरक्षक तरतूद गुणोत्तर 81.49% होते.

भांडवल पर्याप्तता :

- भांडवल पर्याप्तता (CRAR) 10.14% तुलनेत 11.69% झाली आहे. भांडवल पर्याप्तता (CRAR 31.03.2019 रोजी 11.86% होती.
- बँकेने सीईटी-1 भांडवल 8.03% च्या तुलनेत 9.68% राहिले आहे. दिनांक 31.03.2019 रोजी सीईटी-1 9.88% होते.
